



महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर

छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर



फोन नं :- (०२३१-२६४५२०८)

ई-मेल :- dsokop@gmail.com

जा.क्र/जि.क्र/आयोदि/२०२६-२७/३४८

दि :- १२/०६/२०२६

प्रति,

मा. कुलगुरु,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

विषय :- आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ च्या अनुषंगाने आयोजित ऑनलाइन योग सत्रात सहभागी होऊन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये जागतिक विक्रम करण्याबाबत.

संदर्भ :- १. सचिव, भारत सरकार, आयुष मंत्रालय यांचे दि.०१.०६.२०२६. रोजीचे पत्र.

२. शलेय शिक्षण व क्रीडा विभाग, संकिर्ण ६/२०२६ / प्र.क्र.१०२/क्रीयुसे-३, दि.०८.०६.२०२६.

३. मा.आयुक्त क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे प्रत्र क्र. ११९८, दि.१२ जून २०२६

महोदय,

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ च्या निमित्ताने नागरिकांमध्ये योगाचा प्रसार आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, आयुष मंत्रालय (भारत सरकार) आणि हॅविल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एका ऐतिहासिक ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन योगासने करून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित करण्याचा मानस आहे. या जागतिक विक्रमाचा हिस्सा बनण्याची सुवर्णसंधी आपणा सर्वांना उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाचा तपशील:- दि.:- १४ जून २०२६, वेळ: सकाळी ६.१५ ते सकाळी ७.१५,

ठिकाण: आयुष मंत्रालयाचे अधिकृत युट्युब चॅनेल (ऑनलाइन)

सहभागी कसे व्हावे? (अत्यंत महत्त्वाचे) :-

१. नोंदणी :- या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १८००-३१५-७००८ या टोल-फ्री क्रमांकावर 'मिस्ड कॉल' देणे आवश्यक आहे.

२. लिंक :- मिस्ड कॉल दिल्यानंतर, नोंदणी पूर्ण होईल आणि आपल्याला या सत्राची लिंक व आवश्यक सूचना मेसेज/व्हॉट्सअप द्वारे प्राप्त होतील.

३. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मुख्य निकष: या विक्रमासाठी प्रत्येक सहभाग ग्राह्य धरला जावा, यासाठी प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब) लॉग-इन करणे अनिवार्य आहे. एकाच स्क्रीनवर अनेकांनी मिळून योग केल्यास तो एकच सहभाग मानला जाईल. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापल्या मोबाईलवरून स्वतंत्रपणे सामील व्हावे.

आपले आरोग्य सुधारण्यासोबतच देशाचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी आपण सर्वांनी या उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हावे. तसेच आपल्या अधिनस्त असलेले सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, कार्यलायातील अधिकारी व कर्मचारी, संपर्कातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनाही यासाठी प्रवृत्त करावे, ही नम्र विनंती.

चला, योग करूया आणि इतिहास घडवूया !!!

आपली विश्वासू,

(विद्या शिरस)

जिल्हा क्रीडा अधिकारी,
कोल्हापूर.